

February 23, 2022

**BSE Limited.,**PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Dear Sir/ Madam,

Sub: Compliance under Regulation 47and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") – Newspaper Publications

Please find enclosed herewith copies of newspaper advertisements published on February 23, 2022 in The Free Press Journal in English language and Navshakti, in Marathi language, both the newspapers having electronic editions, for attention of the shareholders in respect of the e-voting and other related information with respect to the Postal Ballot of the Company.

You are requested to take above information on your records.

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Ankit Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

### **PUBLIC NOTICE BY OF** M/s. MARJAAN DEVELOPERS LLP

Notice is hereby given to the public at large that Mr. Imtiaz Abdul Gaffar Momin has retired from the LLP with effect from 2nd February, 2022, and that henceforth he shall not be liable for any acts done by the LLP nor the LLP shall be liable for any acts done by him with effect from 2nd February, 2022.

The LLP is continued by (1) Mr. Shahnawaz Farooque Ahmed Momin, (2) Mr. Adil Nasir Husain Momin, & (3) Mr. Yusuf Nasir Husain Momin.

All concerned parties are requested to take note of the

Place : Bhiwandi Date: 21st February, 2022 M/s. Marjaan Developers LLP





www.navshakti.co.in



mous body under Department of Information Technology & e-Governance, Govt of Jharkhand) Ground Floor, Engineer's Hostel – I, Near Golchakkar, Dhurwa, Ranchi, Jharkhand Phone. 0651-2401044, 2401047 email:japit\_doit@rediffmail.com

#### <u>e-Tender</u> JAP-IT/CCTV/Court/01/2022

Request for Proposal for Selection of System Integrator for Supply, Installation, commissioning, Operation and Maintenance of IP CCTV System at District Courts & Sub Divisional Courts in Jharkhand

Jharkhand Agency for Promotion of Information Technology (JAP-IT) invites online bid through e-Tendering Process as per decision of tender committee of JAP-IT to follow guidelines of O.M. No. D32016/3/2015 (SSO(Pt)) dated 20th April 2015 issued by Ministry of Home Affairs ,GoI, due to sensitive nature of critical data in the project. As specified in the O.M., the JAP-IT has decided to invite tenders from Central Public Sector Undertakings (CPSUs) in accordance with above mentioned O.M. The invitation to bid is open to all Central Public Sector Undertakings (CPSUs) meeting the eligibility criteria as mention in the RFP document.

 $Bidders\ are\ advised\ to\ study\ the\ RFP\ document\ and\ Terms\ \&\ Conditions\ carefully\ and\ completely.\ The conditions\ carefully\ and\ completely\ and$ selected Bidder/System Integrator (SI) has to prove the conformity of the all specifications (as per RFP) through POC or through National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) of the proposed items if asked to do so at their own cost. Even after declaration of L1, if it is detected that SI has submitted the fabricated datasheet only to show the compliance of proposed items, appropriate action may be taken as per law against that selected Bidder/ System Integrator.

1.	Name of Work	Selection of System Integrator for Supply, Installation, Commissioning, Operation and Maintenance of IP CCTV System at District Courts & Sub Divisional Courts in Jharkhand
2.	Tender Ref No.	JAP-IT/CCTV/Court/01/2022
3.	Cost of tender Document	INR 50,000/-(Fifty Thousand only) in the form of Demand Draft in favour of CEO, JAP-IT payable at Ranchi
4.	Earnest Money Deposit (EMD)	INR 1,00,00000 /- (One Crore ) in the form of Bank Guarantee (Validity 180 days) in favour of CEO, JAP -IT payable at Ranchi
5.	Availability of Tender Online for bidding	
i.	Bid Downloading Date	23/02/2022 at 11.30 A.M.
ii.	Pre-Bid Meeting Date	08/03/2022 at 12.30 P.M.
iii.	Online Bid submission start	16/03/2022 at 12.30 P.M
iv.	East date and time of Online Bid Submission	23/03/2022 at 12.30 P.M.
V.	Technical Bid Opening	24/03/2022 at 1.00 P.M .
vi.	Commercial Bid Opening	To be announced later
vii.	Technical Bid opening and Pre-	JAP-IT Engineers Hostel #1,Near

office of the CEO, JAP-IT, Ground Floor, Engineer's Hostel No.1, Near Golchakkar, Dhurwa, Ranchi on all working days latest by on or before the last date of online bid submission date and time either by registered post/Speed post or by hand. Only those applications will be entertained whose cost of Tender Document, EMD and Technical Bid Document (Hard Copy) is received latest by on or before the last date of online bid submission date and time. CEO, JAP-IT will not be held responsible for the postal delay, if any in the delivery of the document or non-receipt of the same.

Bids shall be submitted online on the website http://jharkhandtenders.gov.in

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/586/2022 Date: - 21/02/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice** 

**Deemed Conveyance Application No. 44 of 2022** 

Koyna Co-Op. Hsg. Society Ltd., CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Borivali (East), Mumbai-400066, ....Applicant Versus 1) Shantivan Developers Pvt. Ltd., (Formerly Known as M/s. Goyal Builders), Having addressed at: 1 Bina Shopping Centre, M. V. Road, Andheri (East), Mumbai-400069,

2) M/s. Laxminarayan Constructions, Last known address CTS No. 1881/6. Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Borivali (East), Mumbai-400066, 3) Ms. Sushila Pyarelal Sharma, Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali,

Shantivan, Borivali (East), Mumbai-400066, 4) Mr. Kishore Pyarelal Sharma, Last knowr address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Borivali (East)

Mumbai-400066, **5) Koyna G Wing Co-Op. Hsg. Society Ltd., Last** known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Borival

(East), Mumbai-400066, **6) Shantivan Koyna Co-Op. Hsg. Society Ltd.**, Last knowr address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Koyna-B wing, Shantivan, Neal

S. G. National Park, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai-400066, 7) Shanti Mahal Co-Op. Hsg. Society Ltd., Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-

Borivali, Shantivan Complex, Near National Park, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai-400066, **8) Krishna Co-Op. Hsg. Society Ltd.**, Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan Complex, Opp. Sona Cinema, Borivali

(East), Mumbai-400066, 9) Bhima Co-Op. Hsg. Society Ltd., Last known address CTS

No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Borival (East), Mumbai-400066. ....Opponents and those, whose interests have been vested

in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned

above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this

Claimed Area

Unilateral Conveyance for the Applicant Society as per last approved building plans from MCGM for deemed conveyance of land bearing CTS No. 1881/6 of Village-Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Borivali (East), Mumbai-400066;

admeasuring about 2541.03 (Two Thousand Five Hundred Forty One Decimal Zero

Three) sq.mtrs., out of total area of 8720.70 (Eight Thousand Seven Hundred and Twen-

ty Decimal Seventy)Sq.Mtrs., as specifically set out in the Property Registered Card in

The hearing in the above case has been fixed on 07/03/2022 at 2.00 p.m. District Deputy

Registrar, Čo-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority,

Bank

- The Authority reserves the right to accept/reject any or all the tender(s) received without assigning
- Tender Document can be downloaded from jharkhandtenders.gov.in

PR 264545 (Information Technology) 21-22 (D)

regard and further action will be taken accordingly.

District of Mumbai Suburban in favour of Applicant Society.

floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Seal

Description of the Property, :-

Place: Jaina-Buldhana

Date: 23/02/2022

**Chief Executive Officer** JAP-IT

PLEASE TAKE NOTICE that we are investigating the title of the Owner, Mrs. Barkha Bordia and Mr. Jai Shankar Prasad Pankaj, in respect of the premises more particularly described in the Schedule hereunder written ("The Said Premises"). All Persons having any claim, right, title or interest against or to the said premises described in the Schedule hereunder written either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans, exchange, gift, lease, sub-lease, lien, license possession, right of preemption, statutory attachment or encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or other disposition or under any decree, order or award passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing at the below mentioned address along with supporting documents duly notarized, within 14 days from the date of publication of this Notice, failing which any claims or objections of any person/s shall be deemed to have been waived and abandoned and thereafter, our client will

proceed with execution and registration of deed of sale for purchase of same in their favour. No Claim thereafter shall be entertained.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: "The Said Premises"

**PUBLIC NOTICE** 

Premises being **Flat No. 2301 / I,** on the 23rd Floor admeasuring 106.17 Square Meter equivalent to 1143.00 Square Feet carpet area, and saleable area of 1771 Square Feet in the building known as "Marathon Nextgen Era - I, belonging to Marathon Era Co-operative Housing Society Ltd., situated on C.S. No. 2/142 (Lower Parel Division) at Veer Santaji Marg, Off. G. K. Marg, Lower Parel (West) Mumbai - 400013, along with two car parking spaces in the 4th level of the podium bearing Number P III 4 and 5, along with 5 (five) fully paid up shares of face value of Rs.100.00 each, bearing distinctive Nos. 156 to 160 (both inclusive) issued by the said society under share certificate bearing No. 031

LAW FIRM OF NIRAJ SHAH, 102, Saibaba Enclave, Bldg. No. 4, Behind Citi Centre, S. V. Road, Date: 23.02.2022 Goregaon (W), Mumbai - 400104.

> APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.07.2021 calling upon the Borrower(s) NARESH SOLANKI, NARESH SOLANKI: D-3137-39 OBERIO GARDEN ESTATE CHANDIVALLEARM ROAD ANDHERI EAST, MUMBAI, MAHARASHTRA - 400072, BHLOESHANKAR PANDEY; APPSDAILY SOLUTIONS PVT. LTD., 6TH FLOOR, C STATES, WING 'A', CHANDIVALI FARM ROAD, MUMBAI, MAHARASHTRA - 400072, BHLOESHANKAR PANDEY; ROOM NO. 205, SHRIDARSHAN BUILDING, DIVA AGARSAN ROAD, DIVA, THANE, MAHARASHTRA - 400612 to repay the amount mentioned in the Notice being Rs.52,018.99 (Rupees Fifty Two Thousand Eighteen And Paise Ninety Nine Only) against Loan Account No. HHEKAL00230990 as on 29.06.2021 and interest thereon within 60 days from the

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 21.02.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.52,018.99 (Rupees Fifty Two Thousand Eighteen And Paise Ninety Nine Only) as on 29.06.2021 and interest thereon.

the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

### DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 701, 7TH FLOOR, WING 'C', SATYAM OLENDAVER, S. NO. 127/3. 127/4, 130/2, 131/6, 131/7 H NO., NEAR SURVODAYA NAGAR, CHIKHLOLI AMBARNATH,, THANE, MAHARASHTRA-400601.

Date: 21.02.2022 **Authorised Officer** Place: THANE INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

date of receipt of the said Notice.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/587/2022 Date: - 21/02/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

## **Public Notice**

## **Deemed Conveyance Application No. 42 of 2022**

Shantivan Koyna Co-Op. Hsg. Society Ltd., CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, koyna-B wing, Shantivan, Near S. G. National Park, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai-400066, ...Applicant Versus 1) Shantivan Developers Pvt. Ltd., (Formerly Known as M/s. Goyal Builders), Having address at: 1 Bina Shopping Centre, M. V. Road, Andheri (East), Mumbai-400069. 2) M/s. Laxminarayan Constructions, Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali Shantivan, Borivali (East), Mumbai-400066. 3) Ms. Sushila Pyarelal Sharma, Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali (East), Mumbai-400066. 1881/6. Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Borivali (East), Mumbai-400066, 4, Mr. Kishore Pyarelal Sharma Last known address CTS No. 1881/6, Village Dahisar Taluka-Borivali• Shantivan. Borivali (East), Mumbai-400066, 5) Koyna G Wing Co-Op Hsg. Society Ltd., Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali Shantivan, Near National Park, Borivali (East), Mumbai-400066, **6) Koyna Co-Op. Hsg Society Ltd.**, Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali Society Ltd., Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Borivali (East), Mumbai-400066. 7) Shanti Mahal Co-Op. Hsg. Society Ltd., Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan Complex, Near National Park, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai-400066, 8) Krishna Co-Op. Hsg. Society Ltd., Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan Complex, Opp. Sona Cinema, Borivali (East), Mumbai-400066, 9) Bhima Co-Op. Hsg. Society Ltd., Having address at : CTS No. 1881/6, Village Dahisar, Taluka-Borivali, Shantivan, Near National Park, Rorivali (East), 1881/6. Village Dahisar. Taluka-Borivali. Shantivan. Near National Park. Borivali (East) Mumbai-400066, ....Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above ure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Unilateral Conveyance for the Applicant Society as per last approved building plans from MCGM for deemed conveyance of land bearing on land bearing CTS No. 1881/6, Village-Dahisar, Taluka-Borivali, Koyna-B wing, Shantivan, Near S. G. National Park, Off W. E. Highway, Borivali (East), Mumbai-400066; admeasuring about 957.35 (Nine Hundred Fifty Seven Decimal Thirty Five)sq.mtrs., out of total area of 8720.70 (Eight Thousand Seven Hundred and Twenty Decimal Seventy)Sq.Mtrs., as specifically set out in the Property

The hearing in the above case has been fixed on 07/03/2022 at 2.00 p.m. District Deputy



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

# Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

Date: - 21/02/2022

## Description of the Property, :-

## Claimed Area

Registered Card in District of Mumbai Suburban in favour of Applicants Society.

Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.



# U/s 5A of the MOFA, 1963. Bandhan

Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75

## **SYMBOLIC POSSESSION NOTICE**

NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice to the borrower(s) on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s), having failed to repay the amount notice is hereby given to the public in general and particular the borrower(s) that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below which in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the date mentioned against the loan account. The borrower(s) and in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers'/mortgagors' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

Name of borrower(s) & Loan Account No.	Description of the property mortgaged (Secured Asset)	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession Notice	Outstanding Amt. as on Date of Demand Notice
Mr. Tukaram Baburao Dhumal Guarantor:	All that piece and parcel of the property situated at Survey No. 463/1, Plot No. 12, South Part, House No. 3-17, Mauli Nagar, Ambad Road, Jalna, Dist. Jalna, Maharashtra-431203 and bounded by: North: Plot No. 12 Part, East: Plot No. 13, West: 9 Meter Road, South: Plot No. 11	26.11.2021	18.02.2022	Rs.6,91,780.14
Mr. Ashok Dattatraya Sanap Mrs. Archana Ashok Sanap Guarantor: Mr. Ashok Bajirao Ugalmugale 609/2771	All that piece and parcel of the property situated at Survey No. 59, Part, Ward No. 12, House No. 398, Old 438 New, Shingne Nagar, Deolgaonraja, Dist. Buldhana, Maharashtra-443204 and bounded by: North: Road, East: Milkat No. 17, West: Milkat No. 13, South: Milkat No. 16	20.11.2021	18.02.2022	Rs.22,67,992.26
Mr. Suresh Tukaram Hiwrale Mrs. Aswini Suresh Hiwarle Guarantor: Mr. Sachin Dagdu Sundarmal 609/2830	All that piece and parcel of the property situated at Milkat No. 2549/2, MCH No. 2548, Row House No. 8, Aadarsh Residency, Badanpur, Dist. Jalna and bounded by: North: Row House No. 7, Mr. Sahebrao Netke, East: 6 Meter Road, West: Land of Mr Dr. Tatle, South: Open Space	26.11.2021	18.02.2022	Rs.9,72,030.15

### **GOVERNMENT OF MAHARASHTRA**

**PUBLIC WORK DEPARTMENT INVITATION FOR TENDER** 

Tender Notice No. 47 Year 2020-21

Sr. No.	Name of wok	Estimated Cost
1	Indira Gandhi Memorial Hospital at Bhiwandi, Dist. Thane.	88,15,874/-
2	Construction of Internal Road & RCC Gutter Moje Karivali Grampanchayat Tal. Bhiwandi, Dist. Thane.	22,17,125.00
3	Construction Of Internal Road Chimbipada Magasvargiy Vasti Tal. Bhiwandi, Dist. Thane.	17,76,191.00
4	Construction of Underground and Overhead storage tank and other related works at TUC Building at Vittal Sayanna District Civil Hospital Thane.	18,04,080.00
5	Construction of Underground and Overhead storage tank and other related works at Anciallry Building at Vittal savanna District Civil Hospital Thane.	16,05,566.00
6	FDR to Thane Bhiwandi Vadape Road Km. 0/00 to 8/090 in Thane SH 84 Tal. Bhiwandi, Dist. Thane	17,75,653.00
7	Flood Damage repairs at Behare Walkas Khadavli Raya Nimbavli Vasundri Kondhere MRD 95 (Ch. 0/000 to 11/300)	23,72,376.00

Date of E-Tender Downloading 25/02/2022 to 11/03/2022 Time 10.30 to 17.30 PM

Date of Pre-bid. - / - /2022 Time 2.10 PM

Date of E-Tender Opening 14/03/2022 Time 12.30 PM (If Possible)

Tender form Condition of Contract Specification and Contract drawing can be downloaded from e-tendering portal of public work Department of Maharashtra i.e. https://mahatenders.gov.in Tender Notice can be seen also on website

https://mahatenders.gov.in & www.Mahapwd.com

**Executive Engineer** P.W. Division No. 1 Thane

No./TD/Tender/ Office of the Executive Engineer P.W. Division No. 1 Thane Station Road Date ·

DGIPR 2021-22/4609

DAI-KHI

### **DAI-ICHI KARKARIA LIMITED**

CIN:L24100MH1960PLC011681

Registered Office: Liberty Building, 3rdfloor, Sir V.T. Marg, New Marine Lines, Mumbai - 400 020. E-mail: investor@dai-ichiindia.com

Tel: 2201 7130/2201 5895 Fax: 022-2209 6976 NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the "Act") read with the Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ('Rules') read with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021 and 20/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021 and December 8, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and in accordance with Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), a Postal Ballot Notice dated February 11, 2022 for seeking member's consent on the following Special resolutions has been sent through email on February 22, 2022, to all the members whose e-mail address is registered with the Company/ Depository Participants/ Registrar and Transfer Agent (RTA) as on Friday, February 18, 2022 i.e. the Cut-Off Date:

Item No. Description of the Resolution

Re-appointment of Mrs. Shemaz Vakil (DIN: 00002519) as Chairperson and Managing Director of the Company including her terms of re-appointment and remuneration for a period from April 1, 2022 to March 31, 2025.

Re-appointment of Ms. Meher Vakil (DIN: 07778396) as Whole-time Director of the Company including her terms of re-appointment and remuneration for a period from April 1, 2022 to March 31, 2025.

In accordance with the provisions of the MCA Circulars, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent and dissent of the members would take place through remote e-voting process only. The Postal Ballot Notice is available on the Company's website at <a href="www.dai-ichilindia.com">www.bseindia.com</a> and also on the website of CDSL i.e. <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites. The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and

Members whose names appear in the Register of Members as on Friday, February 18 2022 i.e. the cut-off date will be considered for the purpose of e-voting and voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a member on the cut-off date shall treat this notice for information purpose only.

members seeking to inspect such documents can send an e-mail to investor@dai-

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing e-voting facility to all its Members. Members are requested to note that the remote e-voting shall commence on Thursday, February 24, 2022 (10:00 am onwards) and end on Friday, March 25, 2022 (upto 5:00 pm). The evoting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The detailed instructions for remote e-voting are provided in the Postal Ballot Notice.

The Board of Directors has appointed Ms. Vinita Nair (Membership No. F10559 and COP No. 11902), Senior Partner, M/s Vinod Kothari & Company, Practising Company Secretaries as the Scrutinizer to conduct the Postal Ballot only through e-voting process

in a fair and transparent manneı All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing,

25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

For Dai-ichi Karkaria Limited

Date: 23.2.2022

Place: Mumba Ankit Shah Company Secretary& Compliance Officer



Regd. Office: "Laxmi Sadan", 361, V. P. Road, Girgaum, Mumbai-400 004

Recovery Dept.: Bimal Apartment, Ground Floor, H. F. Society Road. Jogeshwari (E), Mumbai-400 060 Tel No: (022) 2837 6816, 2834 9616, 2820 3603; Email id - recovery@nkgsb-bank.com

DEMAND NOTICE [Section 13(2) of SARFAESI ACT, 2002]

WHEREAS. The undersigned, being an Authorized Officer of NKGSB Co-

operative Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI ACT, 2002) and in exercise of powers conferred Under Section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices to the following various Borrowers, Mortgagors and Guarantors; calling upon them to pay the amount mentioned in the said notice within 60 days from the date of the receipt of the same. The said notice was sent to the borrowers/guarantors through Registered Post A.D./Hand-Delivery at their last known addresses but the same could not be served and were returned un-served to the undersigned. Hence the borrowers/quarantors as mentioned below are by this notice are once again called upon to pay the amounts mentioned against their respective names within 60 days from publication of this notice failing which, the undersigned shall Section 13 of SARFAESI ACT, 2002 against the secured/

hypothecated asset mentioned below: Name of Borrower/Mortgagor/Guarantor: MR. YADAYYA SAYANNA LAXMAYYA (Borrower & Mortgagor), MR. MITHUN YADAYYA BOLGURI (Co-Borrower) & MR. SUDHAKAR SAILU VANTEPAKA

Date of N.P.A.: 06/02/2022; Date of Demand Notice Issued

Total Amount Due (as mentioned in Demand Notice): Rs. 13,38,095.97 as on 07/02/2022 with further interest and charges, as applicable

**Description of Mortgaged Immovable Properties** All that Piece and Parcel of Residential Flat bearing Tenement No

C/07, on Ground Floor, in the society known as "GORAI-(II) JEEVAN JYOTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", located at Plot No. 226, RSC-40, Gorai-II, Borivali West, Mumbai-400 091 admeasuring 323 Sq. Fts. Built-Up Area and the said property situated at all that piece and parcel of land bearing Plot No. 226, C.T.S. No. 19, R.S.C.-40 at Gorai-II, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, and now within the limits of Mumbai Municipal Corporation, together with proportionate right in the land under the building and with right to use and avail common areas and facilities and with right of ways and easements and parking made available to the said premises along with share certificate and

membership attached to the said premises; Owned by MR. YADAYYA LAXMAYA BOLGURI (MR. YADAYYA SAYANNA LAXMAYYA).

Note: This notice is given without prejudice to the Bank's Right to initiate such another actions or legal proceedings, as it may deem fit, proper and necessary under any other applicable provision of law.

AUTHORISED OFFICER, NKGSB Co-op. Bank Ltd. (Under the SARFAESI Act 2002)

Place : Mumbai Date: 23.02.2022

**Authorised Officer** Bandhan Bank Limited

This is to inform the general public that our member Sudha Dattatray Rajpurkar holding share certificate bearing no. 15 and having distinctive nos. from 71 to 75 in the society in respect of her flat B- 401, Spring Queen, The Charottar Cooperative Housing Society Limited, 3 Road, Golibar, Santacruz (East), Mumba 400 055, has applied to the society requesting for issue of Duplicate Share certificate. That our member has also filed police complaint for loss of said share

PUBLIC NOTICE

The society hereby invites claims/objections and any claims by way mortgage, lien, charge, maintenance, or any other claim of whatsoever nature, shall contact within 15 days to the office of the society during working hours. Thereafter the said claim/objections shall be deemed to have been waived and the Society shall issue duplicate share certificate as per bye laws of the For The Charottar chsl

Dated 23<sup>rd</sup>day of February, 2022. **Secretary** 

<u>NOTICE</u> Shrimati Magdalena (alias) Margare James Rodrigues a member of Rose Nagar Co-operative Housing Society Ltd naving address at Rose Nagar, Naigaor (west), Taluka-vasai, and holding Flat No.

(Nost), faith value, and the building of the society, died on 08/01/2022 without making any nomination.

The society hereby invites claims and objection from the heir or other claimants objector or objections transfer of the saic shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the

publication of this notice, with copies suc document and other proofs in support on his/her their claim/objections for transfe of shares and interest of the decease member in the capital property of the society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to dea with the shares and interest of the ceased member in the capital/prop of the society in such manner as provided under the Bye-laws of the ociety The claims/objections, is ar received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-law of the society. copy of the registered Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society. etween 10.00 A.M. to 6.00 P.M. from th date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

The Rose Nagar Co-operative Housing Society Ltd. Sd/-

Hon Secretary Date: 23/02/2022

#### FORM NO INC-25A BEFORE THE REGIONAL DIRECTOR, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS **WESTERN REGION, MUMBAI** In the matter of the Companies Act,

2013, Section 14 of Companies Act 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND In the matter of M/s KHANDOBA

PRASANNA SAKHAR KARKHANA LIMITED having its registered office a Indra Memories, 3rd Floor,

Office No. 8, Plot No. 1, S. No. 81/A2, Baner Road, Sakal Nagar Pune -411007. (Applicant) Notice is hereby given to the general

public that the company is intending to make an application to the Central Government under Section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the Special Resolution passed at the Extraordinary Meeting held on Friday, day 18th February, 2022 to enable the company to give effect for such

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or caused to be delivered or send by registered post of his obiections supported by an affidavi stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Western, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below

### For and behalf of the Applicant KHANDOBA PRASANNA **SAKHAR KARKHANA LIMITED**

### **BHUSHAN VILAS MAHADIK** DIN: 01860222 Address of the Registered Office:

Indra Memories, 3rd Floor,

Office No. 8, Plot No. 1 S. No. 81/A2, Baner Road Sakal Nagar Pune - 411007 Email: compliance@padmagroup.org Date: 20/02/2022

Place: Pune

### परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

### ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **13.09.2021** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 13,17,106.77 (रूपये तेरा लाख सतरा हजार एकशे सहा आणि सत्याहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00190366 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **रुथ डी. कट्टी, रुथ डी. कट्टी; शारून इंटरनॅशनल, 11** आणि 12, रुणवाल सेंटर, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई, महाराष्ट्र - 400088, देवासहायम कड़ी; एच एस.जी., जीबीबी 1, एचपी कॉलनी जवळ, भारत नगर, माहुल रोड, वाशी नाका, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - 400074, सुसन्ना रुथ कट्टी; कट्टी हाऊस, तेलुगु ख्रिश्चन प्रार्थना सभागृहाजवळ, इमॅन्युएल स्कूल, भारत नगर, माहुल, कुर्ला रोड, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र - 400074 यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे याद्रारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 21.02.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 13,17,106.77 (रूपये तेरा लाख सतरा हजार एकशे सहा आणि सत्याहत्तर पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्रमांक 402, चौथा मजला, वेदांत आयुष, प्लॉट क्रमांक 120, जीईएस सेक्टर-23, शिव दिशा कॉम्प्लेक्स जवळ, उलवे, पनवेल, पनवेल, महाराष्ट्र - 410206.

तारीख : 21.02.2022 स्थळ : पनवेल

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

सही/-

जाहीर सूचना

श्रीम. सुभद्राबेन आर. शाह हे बॅकबे को-**ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,** ज्याचा पत्ता येथे जॉली मेकर्स चेंबर्स क्र.॥, प्लॉट क्र. २२५ बॅकबे रेक्लेमेशन, नरिमन पाईंट, बॉम्बे-४०० ०२१ चे सभासद आणि सोसायटी बिल्डिंगीमधील तळमजल्यावरील कार्यालय परिसर जीआयए चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न

करत १०/०१/२००१ रोजीस निधन झाले. याद्वारे सोसायटीच्या सोसायटी भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांत होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे किंवा आक्षेपक यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी तिच्या/ दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे / आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील

तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. बॅकबे प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता

(सन्मा. सचिव) ठिकाण: मंबई दिनांक: २३.०२.२०२२

### INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED

Registered Office: One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound, S B Marg, Mumbai - 400013, India

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारण धनको चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता नियम ३ अन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३/१२/२०२१, ०८/१२/२०२१, २०/१२/२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार यांना सूचनेत नमूद करण्यात आलेली रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी या नात्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सिक्यरिटी एन्फोर्समेंट रूल्स. २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३चा पोटक्लम (४) अन्वये त्यांना मिळालेल्या प्राप्त अधिकारांचा वापर प्रत्येक मिळकतीसमोर नमुद तारखेस करून घेतला आहे.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत

कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड<mark>च्या</mark> खालील उछ्लेखित रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या

कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
	सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
एलएनकेएएल०एचएल-१२१७००००८८	१. अमोल गुरव	₹. ९५६५९७/-	१६-०२-२०२२	प्रत्यक्षा
	२. निर्मला गुरव	(रुपये नऊ लाख छपन्न हजार		कब्जा
		पाचशे सत्त्याण्णव मात्र)		
		दिनांक :- ०८-डिसें-२१		

मिळकतीचा तपशिल: सरमल, वासिंद पश्चिम नाशिक एक्सप्रेस हायवे, वर्धमान वाटिका, जिंदाल कं समोर, भारत, महाराष्ट्र ठाणे ४२१६०१. चार सीमा: उत्तर मोकळा प्लॉट, दक्षिण: अंतरिम मोकळी जागा, पूर्व: एफ विंग , पश्चिम: डी विंग

	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
		सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
	एलएनकेएएल०एचएल-०६१८०००२५७९,	१. रफिक उस्मान शेख	रु. १६१८०२७/- (रुपये	१७-०२-२०२२	सांकेतिक
	एलएनकेएएल०एचएल-०६१८०००२५८०	२. रेहाना रिफक शेख	सोळा लाख अठरा हजार		कब्जा
ı			सत्तावीस मात्र)		
ı			दिनांक :- ०८-डिसें-२१		

**मिळकतीचा तपशिल:** फ्लॅट क्र. ००५, श्री बालाजी रेसिडेन्सी शिकर इमारत, चिपळे पनवेल भारत, महाराष्ट्र रायगड ४१०२०६ सीमा: उत्तर: रस्ता, दक्षिण:

मांकळा प्लाट पूर्वः मांकळा प्लाट , पारचमः मांकळा प्लाट.					
कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि सहकर्जदार नाव	रक्कम आणि मागणी सूचनेची तारिख	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती	
एलएनकेएएलएलएपी-१०१८०००६३६८, एलएनकेएएलएलएपी-१०१८०००६३६९	१. सुभाष कदम २.वैशाली सुभाष कदम	रु. १२८५१२५/- (रुपये बारा लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंचवीस मात्र) दिनांक :- ०८-डिसें-२१	१८-०२-२०२२	सांकेतिक कब्जा	

**मिळकतीचा तपशिल:** हाऊस क्र. ५९२, राजन पाडा, विराधन बर्देक, टेंभिखोडवे रोडम) सफाले(प) भारत महाराष्ट्र ठाणे ४०१४०४. सीमा:

उत्तर: माकळा प्लाट, दाक्षण: दिनकरमाऊ कदम याच घर, पूव: गणपत शिनवार कदम याच घर, पश्चिम: ठाकसन शिनवार कदम याच घर.				
कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
	सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
एलएनकेएएलएलएपी-०२१९०००९१३४	१. मोहन आत्माराम गायकर	रु. १८२०३४७/- (रुपये	१७-०२-२०२२	सांकेतिक
	२. आत्माराम रामचंद्र गायकर	अठरा लाख वीस हजार तीनशे		कब्जा
		सत्तेचाळीस मात्र)		
		दिनांक :- ०८/१२/२०२१		

बंगला, पूर्व: शंकर मंदिर, पश्चिम: मोकळा प्लॉट					, , , ,
	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
		सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
	एलएनकेएएल०एचएल-१०१८०००६०७५	१. विजय जोगेश्वर यादव	रु. १३६५८८१/- (रुपये तेरा	१७-०२-२०२२	प्रत्यक्ष
	एलएनकेएएल०एचएल-१०१८०००६०७६	२. सरस्वती देवी विजय यादव	लाख पासष्ट हजार आठशे		कब्जा
			एक्याऐंशी मात्र)		

**मिळकतीचा तपशिल:** फ्लॉट क्र. ०२, तळमजला, स्वामी कॉम्पलेक्स, बी-फेज, इमारत क्र.३, राजलक्ष्मी गोडाऊनजवळ, पुरणा भारत महाराष्ट्र ठाणे ४२१३०२, मार उत्तर अंतरिम रस्ता । दक्षिणर मोकला प्लॉट । पूर्वर दमारत क बी-५ । पश्चिमर दमारत क बी-२

दिनांक :- ८/१२/२०२१

पर सामा: उत्तर: अतारम रस्ता, दावाण: माकळा ऱ्याट, पूप: इमारत फ्र.जा-५, पारचम: इमारत फ्र.जा-५					
	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिर्त
		सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
	एलएनकेएएल०एचएल-१११८०००६९३१,	१. ओमप्रकाश सिंग	<b>रु. २५१५९३२/</b> -	१७-०२-२०२२	सांकेतिक
	एलएनकेएएल०एचएल-१११८०००६९३२	२. रिमा ओमप्रकाश सिंग	(रुपये पंचवीस लाख पंधरा		कब्जा
			हजार नऊशे बत्तीस मात्र)		
			Brie. 0//92/2029		

मिळकतीचा तपशिल: फ्लॅट क्र.१०३, दफोडिले इमारत, जय माता दी कॉम्पलेक्स, कशेली टोळी नाकाजवळ, ए विंग, भारत, महाराष्ट्र ठाणे ४२१३०२. चार सीमाः

उत्तर: मांकळा प्लाट, दक्षिण: अतारम मांकळा जागा, पूव: ए विग , पश्चिम: मांकळा प्लाट					
कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती	
	सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख			
एलएनव्हीआयआर०एचएल-	१. मोह. अशरफ अब्दुल शाह	रु. १४७५८५७/- (रुपये	१६-०२-२०२२	प्रत्यक्ष	
०११८००००२२४	२. रोकुआ अशरफ शाह	चौदा लाख पंच्याहत्तर हजार		कब्जा	
एलएनव्हीआयआर०एचएल-		आठशे सत्तावन्न मात्र)			
099/0000279		टिनांक ·= २०/१२/२०२१			

**मिळकतीचा तपशिल:** फ्लॅट क्र. ०२, १ला मजला, वैभवी अपार्टमेंट, देल्वेन एपेक्स कॉम्पलेक्स, प्लॉट क्र. ९३, मानस मंदिर रोड, सवरोली गाव, मानस

नावराजवळ, जासगाव - ११५६० र सामा. उत्तर, नलट प्रा. ५, दावाज, नावाळ व्यूच, नावाळा राजा, नारवन, नावाळ .					
	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि सहकर्जदार नाव	रक्कम आणि मागणी सूचनेची तारिख	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
	एलएनव्हीआयआरएलएपी-	१. सुरेश गोविंद मराठे	रु. १४६६८४८/- (रुपये	१८-०२-२०२२	सांकेतिक
	०९१८०००५८७७,	२. मीना सुरेश मराठे	चौदा लाख सहासष्ट हजार		कब्जा
	एलएनव्हीआयआरएलएपी		आठशे अठ्ठेचाळीस मात्र)		
ı	०९१८०००५८७८		दिनांक :- ०३/१२/२०२१		

**मिळकतीचा तपशिल:** २०२ गगनगिरी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. बोलेश्वरी मंदिराजवळ, गाव बोलिंज इमारत क्र.ए/२ भारत महाराष्ट्र ठाण्

- 1	805 र १० र सामा: उत्तर: माफळा ऱ्लाट, पूर: बालरवरा माला मादर, पारवम: स्टार एन्फल्फ इमारत, दावाण: बगला.				
	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
١		सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
١	एलएनव्हीआयआर०एचएल-	१. अजयकुमार ररामस्वरुप गौर	रु. २८३५४२३/- (रुपये	१८-०२-२०२२	सांकेतिक
١	१२१८०००८०५१,	२. त्रिवेणी अजय गौर	अञ्चावीस लाख पस्तीस हजार		कब्जा
١	एलएनव्हीआयआर०एचएल-		चारशे तेवीस मात्र)		
١	१२१८०००८०५२		दिनांक :- ०३/१२/२०२१		

**मिळकतीचा तपशिल:** फ्लॅट क्र.०६, पहिला मजला, विंग सी, कर्मभूमी अपार्टमेंट क्र.२ कर्मभूमी को ऑपरेव्टिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बाब मैदानाजवळ, विरार पालघर ४०१ ३०३ सीमा: उत्तर: ए विंग कर्मभूमी , पूर्व: बांधकामांतर्गत इमारत, पश्चिम: सी विंग कर्मभूमी दक्षिण: डी विंग कर्मभूमी

कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि	रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
	सहकर्जदार नाव	सूचनेची तारिख		
एलएनव्हीआयआर०एचएल-	१. विनोद रमेश जोशी	रु. १६४३१६५/- (रुपये	१७-०२-२०२२	सांकेतिक
०६१९००१०८२१	२. पूनम शर्मा	सोळा लाख त्रेचाळीस हजार		कब्जा
		एकशे पासष्ट मात्र)		
		दिनांक :- ८/१२/२०२१		

**मिळकतीचा तपशिलः** फ्लॅट क्र. ०५, सी विंग, एम.व्ही. पॅराडाईज, चंदनसर रोड, परमात्मा पार्कजवळ, विरार पूर्व भारत महाराष्ट्र ठाणे ४०१३०५ चार सीमा उत्तरः मोकळा प्लॉट, दक्षिणः अंतरिम रस्ता, पूर्वः मोकळा प्लॉट, पश्चिमः विनय अपार्टमेंट इमारत.

	कर्ज खाते क्र.	कर्जदार नाव आणि सहकर्जदार नाव	रक्कम आणि मागणी सूचनेची तारिख	कब्जाची तारिख	कब्जाची स्थिती
Ų	ल्लएनकेएएलएलएपी–०३१९०००९६९८	१. रिद्धी भरत शाह २. जयश्री बी शाह	रु. १६४३१६५/- (रुपये सोळा लाख त्रेचाळीस हजार एकशे पासष्ट मात्र) दिनांक :- ०८/१२/२०२१	१७-०२-२०२२	सांकेतिक कब्जा

मिळकतीचा तपशिल: फ्लॅट क्र.४५१ सी–२ विंग, कस्तुरी प्लाझा सीएचएसएल पथावली, डोंबिवली(पू) भारत, महाराष्ट्र ठाणे ४२१२०१. चार सीमा: उत्तर: सी१ इमारत, दक्षिण: बी-२ इमारत, पूर्व: रस्ता , पश्चिम: सुदामा टॉवर

ठिकाण : मुंबई दिनांक : २२/०२/२०२२

प्राधिकृत अधिकारी इंडोस्टार होम फायनान्स प्रा. लि.

केनरा बैंक Canara Bank के होस्ती पिनॅकल, १ला मजला, प्लॉट क्र.१०१, रोड सिंडिकेट Syndicate

क्र. २२, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०४ दर. : ०२२-६९२४६८१०/६९२४६८११

ईमेल : rahthn@canarabank.com

### कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे **कॅनरा बँकेचे** प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **०१.११.२०२१(०१ नोव्हेंबर**, २०२१) रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ. श्वेता सौरभ रायकर आणि श्री. सौरभ शशिकांत रायकर, बी विंगमधील १३व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.१३०२, मोजमापीत ९०० चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र ललित को-ऑप हाऊसिंग लि. काव्या धारा कॉम्पलेक्स. कोलशेत रोड. ढोकली. ठाणे पश्चिम-४०० ६०७, एस क्र. ४(भाग), ३(भाग), ६४/१(भाग), सीमाबद्धः उत्तर-सर्वे क्र.४(भाग), दक्षिणः सर्वे क्र.१३८ व ३(भाग), पूर्व: कोलशेत रोड, पश्चिम: सर्वे क्र.६४/१(भाग) यांना गृह कर्ज असलेल्या सूचनेतील नमूद रक्कम रु. १०,५३,९७२.०० (रुपये दहा लाख त्रेपन्न हजार नऊशे बाहत्तर मात्र) व कॅनरा गहाण कर्ज रु. २१,९०,६८४.०० (रुपये एकवीस लाख नव्वद हजार सहाशे चौऱ्याऐंशी मात्र) दोन्ही खात्याचे एकूण रु. ३२,४४,६५६.०० (रुपये बत्तीस लाख चौव्वेचाळीस हजार सहाशे छपन्न मात्र)अधिक न लावलेले व्याज आणि प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार हे असमर्थ ठरल्याने. यादारे विशेषत: वरील कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमट मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक **२१ फेब्रुवारी, २०२**२ रोजी घेतला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक, तुर्भे शाखा च्या गह कर्ज असलेल्या रु. १०.५३.९७२.०० (रुपये दहा लाख त्रेपन्न हजार नऊशे बाहत्तर मात्र) व कॅनरा गहाण कर्ज रु. २१,९०,६८४.०० (रुपये एकवीस लाख नव्वद हजार सहाशे चौऱ्याऐंशी मात्र) दोन्ही खात्याचे एकूण रु. ३२,४४,६५६.०० (रुपये बत्तीस लाख चौव्वेचाळीस हजार सहाशे छपन्न मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

बी विंगमधील १३व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.१३०२. मोजमापीत ९०० चौ.फ. बिल्ट अप क्षेत्र लित को-ऑप हाऊसिंग लि. काव्या धारा कॉम्पलेक्स, कोलशेत रोड, ढोकली, ठाणे पश्चिम-४०० ६०७, एस क्र. ४(भाग), ३(भाग), ६४/१(भाग), सीमाबद्धः उत्तर-सर्वे क्र.४(भाग), दक्षिणः सर्वे क्र.१३८ व ३(भाग), पूर्व: कोलशेत रोड, पश्चिम: सर्वे क्र.६४/१(भाग) सीमाबद्ध: उत्तरेला: सर्वे क्र.४(भाग)

दक्षिणेला : सर्वे क्र.१३८ व ३(भाग) पूर्वेला : कोलशेत रोड पश्चिमेला : सर्वे क्र.६४/१(भाग)

ठाणेचा नोंदणीकृत उप जिल्ह्यातील

दिनांक: २१.०२.२०२२

सही/-प्राधिकत अधिकारी, कॅनरा बँक स्थळ : ठाणे



## दाई-इची करकारिया लिमिटेड

सीआयएन: L24100MH1960PLC011681 नोंदणीकत कार्यालय: लिबर्टी बिल्डींग, ३ रा मजला, सर व्ही. टी. मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई ४०० ०२०. ई-मेल : investor@dai-ichiindia.com

दूर. : २२०१ ७१३०/२२०१ ५८९५ फॅक्स : ०२२ - २२०९ ६९७६ सूचना

मभासदांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा,२०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ११० व अन्य लागु तरतुदी, काही असल्यास, सहवाचन, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम २० व २२ ('नियम') सहवाचन कॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, १०/२०२१ व २०/२०२१ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, दि. १३.०४.२०२०, दि. १५.०६.२०२०, दि. २८.०९.२०२०, दि. ३१.१२.२०२० दि. २३.०६.२०२१ व दि. ०८.१२.२०२१ (''एमसीए परिपत्रके'') तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विम ोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ तसेच अन्य लागू कायदे, नियम व विनियमन (वेळोवेळी लाग व वेळोवेळी सधारित कोणत्याही अन्य वैधानिक सधारणा वा पनराधिनियम यांसमवेत) यांच्या . अनुपालनांतर्गत शुक्रवार, दि.१८.०२.२०२२ अर्थात निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/ रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा प्रभासदांना संबंधित सूचनेत विहित ठरावांवरील) सभासदांची संमती मागविणारी टपाली मतदानाची सूचना गठवण्यात आली आहे

#### ठरावाचे विवरण बाब क्र.

श्रीमती शेरनाज वकील (डीआयएन : ००००२५१९) यांची दि. ०१.०४.२०२२ पासून दि. ३१.०३.२०२५ या कालावधीकरिताच्या पुन:नियुक्ती व मानधनाच्या त्यांच्या अटींसमवेत कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन:नियुक्ती करणे.

मेहेर वकील (डीआयएन : ०७७७८३९६) यांची दि. ०१.०४.२०२२ पासून दि. ११.०३.२०२५ या कालावधीकरिताच्या पुन:नियुक्ती व मानधनाच्या त्यांच्या अटींसमवेत <u>कंपनीचे पूर्णवेळ</u> संचालक म्हणून पुन:नियुक्ती करणे.

मिसीए परिपत्रकांच्या तरतुर्दींच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सदर टपाली सूचनेत विहित ठरावांवर इलेक्टॉनिक माध्यमातन मत देण्याचा (ई-मतदान) हक्क बजावण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदांची संमती वा विरोधाचा पत्रव्वहार केवळ परोक्ष ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातूनच होईल. टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.dai-ichiindia.com</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात www.bseindia.com वर व सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वरही उपलब्ध असेल. ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना प्राप्त झालेली नसेल ते वरील वेबसाइट्सवरू डाऊनलोड करू शकतील. टपाली मतदान सूचनेत उल्लेखित दस्तावेज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात परीक्षणासाठी उपलब्ध आहेत व अशा दस्तावेजांचे परीक्षण करू इच्छिणारे सभासद <u>investor@dai-ichiindia.com</u> येथे ई-मेल पाठव शकतात.

शुक्रवार, दि. १८.०२.२०२२ अर्थात निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांच्या रजिस्टरमध्ये नाव उपलब्ध असलेल्या सभासदांचा ई-मतदानाकरिता विचार करण्यात येईल व मतदान हक्क हा सदर तारखेनसा गागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या समभागांच्या प्रदानित मूल्यावर हणला जाईल. निर्धारित अंतिग गरखेस सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर सूचना केवल माहितीसाठी समजावी.

कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'')ची सेवा नेमली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, **परोक्ष ई**-नतदान गुरुवार, दि. २४.०२.२०२२ रोजी (स. १०.०० पश्चात) सुरू होईल व शुक्रवार, दि.२५.०३.२०२२ (सायं. ५.०० पर्यंत) रोजी संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई-मतदानाचे मोड्यूल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. परोक्ष ई–मतदानाकरिताचे विस्तृत निर्देश टपाली मतदान सूचनेत विहित आहेत.

र्द-मतदान प्रकियेन्या माध्यमातन निःपक्ष व पारदर्शक प्रदर्शने रुपाली मतदान पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणन संचालक मंडळाने क. विनिता नायर (सभासदत्व क. एफ१०५५९ व सीओपी क. ११९०२) वरिष्ठ

हलेक्टॉनिक साधनांद्वारे मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल . डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ग. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ यांच्याकडे पाठवाव्यात किंवा helpdesk evoting@cdslindia.com येथे ई–मेल कराव्यात किंवा ०२२/२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

दाई-इची करकारिया लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई अंकित शाह कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी दिनांक : २३.०२.२०२२

## जाहीर सूचना

सूचना याद्वारे माझे अशील यांच्या सूचनेवरून देण्यात येते की, ते श्री. शक्ती बी. अगरवाल (उर्फ शक्ती अगरवाल) यांच्या नावे असलेल्या सध्याच्या मालमत्तेच्या अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेची खारेदी करण्यास इच्छुक आहेत. मी, अधोहस्ताक्षरित सदर मालमत्तेची श्री. शक्ती बी. अगरवाल यांच्या हक्कांची पडताळणी करत आहे.

कोणाही व्यक्तीचे सदर संबंधात कोणतेही दावे वा हितसंबंध असल्यास तसेच हक्क, शेअर, वारसा. भाडेकरार. उप-भाडेकरार. विक्री. गहाण. सविधाधिकार. धारणाधिकार. प्रभार. अदलाबदल, देणगी, करार, लाभार्थी हक्क, देणगी, हुकूम, जप्ती, भेट, न्यास, देखाभाल, ताबा वा अन्य काही असल्यास तसेच कोणतीही प्रक्रिया कोणतेही करार, हक्क करार, दस्तावेज, लेखी, कौंटुंबिक व्यवस्था, सेटलमेंट, आदेश, कोणत्याही न्यायालयाचा वा विधीद्वारे देण्यात आलेला हुकूम वा अडथळे काही असल्यास त्यांनी सदर अनुसूचीत लिखीत मालमत्तेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे काही असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरित यांना लेखी स्वरूपात त्यांचे दावे, आक्षेप व संबंधित वैध दस्तावेज पुरावे यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे.

कोणतेही दावे १५ (पंधरा) दिवसांच्या नंतर प्राप्त झाल्यास ते सदर दावे, हक, अधिकार, इस्टेट वा इच्छा व हेतु काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व रद्द करण्यात येतील तसेच अधित्यागीत वा परित्यागीत मानले जातील व माझे अशील यांना बंधनकारक नसतील व सदर व्यवहार कोणतीही पूर्व सूचना न देता व्यवहार पूर्ण करण्यात येतील.

#### वरील संदर्भित अनुसूची: (सदर मालमत्तेचे विवरण)

## मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड :

१. फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ६१६ चौ. फूट (चटई क्षेत्रफळ), पहिला मजला, बिल्डींग नीलम म्हणून नीलम अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.च्या माउंट मेरी रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०० ०५० येथील प्लॉट धारक शेतजमिन धारक सर्व्हे क्र. ७ व बिगर शेतजिमन सर्व्हें क्र. १८८ व सीटीएस क्र. बी/८१०/८११, गाव बांद्रा, तालूका अंधेरी, नोंदणीकरण उप-जिल्हा मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेतील सोसायटीचे शेअर्स यांच्यासह सदर फ्लॅट क्र. १०१ संबंधात नीलम अपार्टमेंटस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. द्वारे जारी अंतिम हस्तांतरण एन्डोर्समेंट क्र. ७६ दि. २४.०२.२०१७ (श्री. शक्ती अगरवाल यांच्या नावे हस्तांतरण केले आहे) व दि. २३ जानेवारी, २००२ रोजी जारी विभिन्न क्र. १५१ ते १५५ (दोन्ही समाविष्ट) धारक (ड्युप्लिकेट) शेअर प्रमाणपत्र क्र. ५३ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीचे पाच शेअर्स.

फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ३१७ चौ. फूट (चटई क्षेत्रफळ), पहिला मजला, बिल्डींग नीलम म्हणून नीलम अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.च्या माउंट मेरी रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०० ०५० येथील प्लॉट धारक शेतजिमन धारक सर्व्हे क्र. ७ व बिगर शेतजिमन सर्व्हें क्र. १८८ व सीटीएस क्र. बी/८१०/८११, गाव बांद्रा, तालूका अंधेरी, नोंदणीकरण उप-जिल्हा मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेतील सोसायटीचे शेअर्स यांच्यासह सदर फ्लॅट क्र. १०२ संबंधात नीलम अपार्टमेंटस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. द्वारे जारी अंतिम हस्तांतरण एन्डोर्समेंट क्र. ७७ दि. २४.०२.२०१७ (श्री. शक्ती अगरवाल यांच्या नावे हस्तांतरण केले आहे) व दि. २३ जानेवारी, २००२ रोजी जारी विभिन्न क्र. १५६ ते १६० (दोन्ही समाविष्ट) धारक (ड्युप्लिकेट) शेअर प्रमाणपत्र क्र. ५४ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीचे पाच शेअर्स.

ठिकाण : मुंबई दि. २३ फेब्रुवारी, २०२२

वकील अनिल ए. जकतदार बी. ई. (केमिकल), एल. एल. बी. डीसीएल वकील उच्च न्यायालय हेड ऑफ लीगल सेल : बी. जे. पी. बांद्रा असेंबली विजीटीना प्रोफेसर : जी. जे. अडवानी लॉ कॉलेज चेंबर – युनिट क्र. १, साकिब बिल्डींग (तवा हॉटेल बिल्डींग), टर्नर रोड, वांद्रे (प), मुंबई - ४०० ०५०

### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, भास्कर डी. कोटियन यांच्या नावावरील शेअर प्रमाणपत्र क्र. ८४, विभिन्न क्र. ४२१ ते ४२५, हे सभासद आहेत आणि ज्यांचा पत्ता टेनेमेंट क्र. ए/११/५, इंद्रयुध को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एम. जी. रोड, पालिका शाळेजवळ, मिठा नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४००१०४ येथे यांनी हरविले आहे/गहाळ झाले आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या निर्गमनाकरिता सोसायटीला अर्ज देण्यात आला आहे.

कोणत्याही व्यक्ती ज्यांना कोणताही दावा सदर शेअर्ससंदर्भात असल्यास, सदर तारखेपासून तीस दिवसात वरील नमूद सोसायटीच्या सचिवांना कळवावे.

तारीख: २३/०२/२०२२

### दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील (बोरिवली - विभाग) एम. सी. वाद क्र. ८४५ सन २०२०

पॅन्सी कार्ल डी'पेन्हा माहेरच्या डी'लिमा ਰਿ

१. जैसा महोमद इसाक मुझफर अली

२. मुकत्तर महोमद इसाक ३. फातिमा महोम्मद इसाक मुझफर अली

सर्व महोमद इसाक मुझफर अली यांचे कायदेशीर वारस

किस्मत नगर, अंधेरी-कुर्ला रोड, घर क्र. २, खो. क्र. ३, बापनाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९ आणि २४ अन्य सूचना घ्यावी की, खालील अनुतोषांसाठी उपरिनामित वादींकडून ४.३.२०२२ रोजी स. ११ वा. न्या. खो.क्र. ६ मधील सन्माननीय न्यायाधीश श्री. एम. आय. लोकवाणी यांचेसमोर हे नामदार

न्यायालय प्रचलित केले जाईल. ए) ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेशाने कृपया घोषित करावे की, निशाणी - एफ असलेला २१.०२.१९७३ दिनांकित अनु. क्र. ७८५ येथे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवलेला प्रतिवादी क्र. १ ते ३ आणि काशिनाथ दत्ताराम कर्णिक यांच्यात केलेला नथाकथित अभिहस्तांतरण विलेख आणि त्यानंतर निशाणी - एच असलेला ०४/०३/२००६ दिनांकित अनु. क्र. १८४१/२००६ येथे दुय्यम निबंधक बीडीआर-१ च्या कार्यालयात नोंदवलेला प्रतिवादी क्र. ४ ते ८ आणि प्रतिवादी क्र. ९ यांच्यात केलेला दिनांक ०३.०३.२००६ चा तथाकथित अभिहस्तांतरण विलेख आणि पुढे निशाणी - आय असलेला अनु. क्र. ८६९०/२००७ येथील दुय्यम निबंधक बीडीआर-१ च्या कार्यालयात नोंदवलेला प्रतिवादी क्र. ९ आणि प्रतिवादी क्र. १० ते १२ यांच्यात केलेला दिनांक २०.०९.२००७ चा तथाकथित अभिहस्तांतरण विलेख आणि निशाणी - के असलेला अन. क्र. १३४१/१९७२ येथे दय्यम निबंधक बीएनडी यांच्या कार्यालयात नोंदवलेला प्रतिवादी क्र. १ ते ३ आणि प्रतिवादी १३ यांच्यात केलेला ०५/०८/१९७२ चा तथाकथित हक्कत्याग विलेख हे मर्व बनावट बेकायदेशीर, अवैध, आरंभापासन रहबातल आहेत त्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही व ते वादी आणि प्रतिवादी क्र. १५ ते २३ वर बंधनकारक नाहीत.

ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि हुकूमाने कृपा करून घोषित करावे की, प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना एकूण जिमनीत कोणतेही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध नाहीत.

ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि हकमाने कपा करून घोषित करावे की. प्रतिवादी क्र. ४ ते १२ यांना वादग्रस्त जमीन क्र. १ मध्ये कोणतेही अधिकार, हक्क किंवा हिसंबंध नाहीत

डी) ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि हकमाने कपा करून घोषित करावे की प्रतिवादी क. १३ यांना वादग्रस्त जमीन क. २ आणि वादग्रस्त जमीन क. ३ मध्ये कोणतेही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध नाहीत.

ह्या नामदार न्यायालयाने स्थायी आदेश/न्यानिर्णय/हकमाने कृपया प्रतिवादी क्र. १ ते ३ आणि प्रतिवादी क्र. १० ते १३, त्यांचे एजंटस, सेवक, प्रतिनिधी किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणालाही एकूण जमीनीचा व्यवहार करण्यास, निकाली काढण्यास, त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास, भारग्रस्त, धारणाधिकार किंवा वाटे करण्यास मज्जाव करावा.

एफ) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादी क्र. १४ विरुध्द दिवाणी प्रक्रिया संहीता, १९०८ च्या कलम ८० अन्वये वैधानिक सूचना न बजावता वरील वाद सादर करून कार्यवाही सुरू करून अंतरिम आणि अंतरिमकालीन अनतोषांची मागणी करण्याची सवलत वादींना मंजर करावी: जी) वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने. ह्या नामदार न्यायालयाच्या एका

तात्परत्या मनाई हकम व आदेशाने. प्रतिवादी क्र. १० ते १२. त्यांचे एजंटस. नोकर. प्रतिनिधी आणि त्यांच्यावतीने हक्क सांगणारे अभिहस्तांकिती आणि/किंवा अन्य कोणालाही वादग्रस्त जमीन क्र. ३ चा कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्यास, निकाली काढण्यास किंवा त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवा कोणताही भार किंवा धारणाधिकार आणि/किंवा विकास करण्यास मज्जाव करावा:

वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, ह्या नामदार न्यायालयाच्या एका तात्पुरत्या मनाई हुकूम व आदेशाने, प्रतिवादी क्र. १३, त्यांचे एजंटस, नोकर, प्रतिनिधी व त्यांच्यावतीने हक्क सांगणारे अभिहस्तांकिती आणि/किंवा अन्य कोणालाही वादग्रस्त जमीन क्र. २ चा कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्यास, निकाली काढण्यास किंवा त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवा कोणताही भार किंवा धारणाधिकार करण्यास मज्जव करावा:

आय) वाटाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, ह्या नामदार न्यायालयाच्या एक तात्परत्या मनाई हकम आणि आदेशाने प्रतिवादी क्र. २४. त्यांचे एजंटस, नोकर, प्रतिनिधी व त्यांच्यावतीने हक्क सांगणारे अभिहस्तांकिती आणि/किंवा अन्य कोणालाही वादग्रस्त जमीन क्र. ३ चा कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्यास, निकाली काढण्यास किंवा त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवा कोणताही भार किंवा धारणाधिकार करण्यास मज्जव करावा;

वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाच्या एका तात्पुरत्या मनाई हुकूम आणि आदेशाने प्रतिवादी क्र. २४ त्यांचे एजंटस, नोकर, प्रतिनिधी व त्यांच्यावतीने हक्क सांगणारे अभिहस्तांकिती आणि/किंवा अन्य कोणालाही वादग्रस्त जमीन क्र. १ च्या विकासाच्या संबंधात झोपडट्टी पुनर्वसन योजना अंमलात आणण्यासाठी कोणतीही परवानगी जारी करण्यास आणि /िकंवा प्रतिवादी क. १० ते १२ व त्यांचे एजंटस. अधिकारी नोकर, अभिहस्तांकिती, प्रतिनिधी किंवा त्यांच्यावतीने हक्क सांगणाऱ्या अन्य कोणाकडनही कोणताही अर्ज स्वीकारण्यास किंवा कोणतेही त्रयस्थ पक्षकार बनवण्यास मज्जाव करावा;

के) वरील विनंती (एफ ते जे) च्या बाबतीत अंतरिम कालीन आणि अंतरिम आदेश;

एल) ह्या वादाचे खर्च पुरवले जाण्यासाठी; एम) खटल्याचे परिस्थितीनुरूप आवश्यक असे अन्य व पुढील कोणतेही आदेश वादींच्या नावात

मंजूर करावेत ; दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२२.



सीलर (मुंबई नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, बोरिवली विभाग) के. जी. चव्हाण

२०३, श्री राम सागर सीएचएस लि., राम मंदीर रोड, भाईंदर प. १०१

१. जैसा महोमद इसाक मुझफर अली २. मुकत्तर महोमद इसाक

३. फातिमा महोमद इसाक मुझफर अली

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका कं .७०३ सातवा मजला, क्षेत्रफळ-३५२ चौ .फुट, (कारपेट क्षेत्र), "न्यु किष्णा निवास कॉ . ऑप हाऊसिंग सोसायटी लि.", सि.टी.एस.नं. ४९ $\mathbf{o}$ , ४९ $\mathbf{o}$ /१ ते ४९ $\mathbf{o}$ /८, गांव मौजे-बोरीवली, रोशन नगर, चांदावरकर लेन, बोरीवली (प . ), ता बोरीवली, मुंबई उपनगर, वृहन्मुंबई महानगरपालिका अधिकार क्षेत्र, मुंबई-४०० ०९२ . अशी मिळकत श्री . भावेश अमिचंद पटेल, हयांच्या खरेदीने मालकीची असन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे विलिय संस्था असलेल्या आमच्या अशिलांनी कर्ज परवठ करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सर्वधाने कोणाहीकडे हितसर्वधाच्य दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीगाहय ठरेल असा लेर्ख हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांर्न सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्य आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प ., ता वसई, जि.पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे अरे समज्ञन सदर मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी.

... वादी

दि .२३/**०**२/२**०**२२ सही /-पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड वेन्सन विल्यम पेन

### जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. सोसायटीस फलॅट क्र. २६, जय गौतम नगर सीएचएस लि. आर.एच.बी. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ८० व ५ शेअर्स धारक क्र. १२६ ते १३० (अनु. क्र. २६) चे हस्तांतरण करण्याकरिता अर्जदार श्री. पारस रजनीकांत सांघवी यांच्याकडून ते मयत श्री. रजनीकांत डी. सांघवी यांचे कायदेशीर वारस असल्यामळे अर्ज स्विकत झाला आहे (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित).

मळरित्या श्री. लखामशी हंसराज मोडा हे सोसायटीचे फाउंडर सभासद होते. श्री. विनोदराय दलीचंद सांघवी यांनी दि. २८.०२.१९९० च्या हस्तांतरण करार अंतर्गत श्री. लखामशी एच. मोडा यांच्याकडून सदर मालमत्ता खारेदी केली होती. श्री. विनोदराय डी. सांघवी यांनी भेट करार दि २१.१२.२००१ रोजीच्या करार अंतर्गत त्यांचे भाउ श्री. रजनीकांत डी. सांघवी यांना सदर फ्लॅट भेट दिला होता.

श्री. रजनीकांत डी. सांघवी हे दि. ०१.०८.२०१७ रोजी मयत झाले त्यांच्या कायदेशीर वारस त्यांची विधवा श्रीम. कोकीला रजनीकांत सांघवी, श्री जितन रजनीकांत सांघवी (मयत), श्री. पारस रजनीकांत सांघवी व त्यांची विवाहित मलगी श्रीम, दीपा केतन शाह उर्फ दीपा रजनीकांत सांघवी हे आहेत. श्री. जितन रजनीकांत सांघवी हे दि. १६.०७.२०१६ रोजी मयत झाले त्यांच्या मागे त्यांची विधवा पत्नी श्रीम. डिंपल जितन सांघवी व एक मूलगी कु. निशी जितन सांघवी हे केवळ कायदेशीर वारस आहेत.

सर्व कायदेशीर वारस यांनी सदर मालमत्ता व सोसायटीचे सभासदत्व हक्क यांच्यामधून त्यांचे प्रपोर्शेनेट अधिकार काढन घोतले आहेत व अर्जदार यांच्या नावे नोंदणीकरण भेट करार ११.०२.२०२२ रोजी अंमलात आणला होता. मूळ भेट करार दि. २१.१२.२००१ गहाळ झाला

आहे व भरपूर शोधूनही सापडत नाही आहे.

कोणाही व्यक्तीचा सदर मालमत्ता वा भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेकरार, प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार, हस्तांतरण परवाना अथवा शिक्षणार्थ काही असल्यास कोणतेही आक्षेप असल्यास वा कोणतेही हक वा हितसंबंध काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरितांना वा जय गौतम नगर सीएचएस लि. यांचे सचिव यांना त्यांचे कार्यालय आर.एच.बी रोड, मुलुंड (प), मुंबई - ८० येथे वा अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय क्र. ३, १ ला मजला, सुप्रिया हाईटस, पी. के. रोड, मुलंड (प), मुंबई ८० येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत सदर दाव्यांच्या पुराव्यांसह सदर लिखीत स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

जर कोणतेही दावे नसल्यास व्यवहार पूर्ण करण्यात येतील व कोणत्याही संदर्भाविना करण्यात येतील व कोणाही व्यक्तींचे दावे वा हितसंबंध सदर मालमत्ता व मालकी हक यांच्या संदर्भात असल्यास ते अधित्यागीत मानण्यात येतील वा परित्यागीत मानण्यात येतील वा सर्व इच्छा व हेतू इच्छुक खारेदीदारांना बंधनकारक नसतील.

> सही / -विवेक डी. रवानी (वकील) दि. २३.०२.२०२२

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. लिलाव सूचना सदर तमाम जनतेला कळविण्यात येत की, फेडबँक फायनास्थियल सर्व्हिसेस लि. ने खात्याच्या (खालील नमुद) मालकीच्या सोने दागिण्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे, जे थकीत बनले आहे किंवा ग्राहकांनी कस्र् केली आहे किंवा मार्जिनचे उल्लंघन केले आहे. लिलाव **सोमवार** ०७–०३–२०२२ **रोजी स**. **१०.०० ते द. १२.०० वा.** दरम्यान संबंधित विनिर्दिष्ट शाखेत करण्यात येईल. सदर लिलाव प्रक्रिया संपेपर्यंत सुरु राहील.

. आदत पेठ ०२३०-२४३४३०३ एफईडीजीएल००६५०००४५७५, ०००४५९०, ०००४६०९, ०००४६१०, ०००४६४५, ०

सही/

प्रबंधकांसाठी

नगर दिवाणी न्यायालय, मंबई

००५४३७, ०००५४७४, ०००५४८६, ०००५४९८, ०००५४९९, ०००६२३४, ०००६३२८, ०००७२५४ ऐरोली ७४४८८८०५२ १९८८ । १८०४, २००४,४०, ४००४,४०, ४००४,४०, ४००४,४०, ४००४,४०, ४००४,४०, ४००४,४४८, ४००४,४४८, ४००४,४४८, ४००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४६, ०००४,४४५, ०००४,४४६, ७४४, ०००४,४४६, ०००४, एफर्इडीजीएल०३५१००००५५१, ००००५५३, ००००५६२, ००००५८९, ००००६२१ बदलापूर १७९०९५७५७९ एफर्इडीजीएल०३९१००००३१८ बारामती ९८८३१२१०१० एफर्इडीजीएल०३७५०००१४८, ००००१५८ भोसरी ७४४८८८०५३९/८३७९९०९९६६ रक्रकाशास्त्राकृत्राक्षराज्यन्त्र, ज्यान्यन्त्र, ज्यान्यन्त्र, क्यान्यन्त्र, क्यान्यन्त्र, क्यान्यन्त्र, क्याक् बतामानी ६८८३१२१०१० एफर्इंडीजीएल०३७५००००४४८, ००००१५७ भोमरी ७४४८८०५३१,८००२१४५ एफर्इंडीजीएल०१२६०००१३७६, ०००१७६८, ०००१७६९, ०००१७७१, ०००१७८३, ०००२१४२, ०००२१४५, ०००२१४५, ०००२१८१ २०२१८७, ०००२२१३ <mark>बिबेवाडी</mark> ०२०-२४४११९७७ <mark>एफईडीजीएल००७५</mark>०००२३०६, ०००२७७०, ०००२७७६, ०००३१४६, ०००३१५६ २००३५४७ <mark>चाकण ०२१३५–२४९४११ एफईडीजीएल</mark>००६६०००१८०६, ०००१८१५, ०००१८२२, ०००१८२३, ०००१८२४, ०००१८२५ ०००१८२६, ०००१८४०, ०००१८४४, ०००१८५०, ०००१८५६, ०००२१९४, ०००२२२३ चदन नगर ७४४८८८०५१९ एफईडीजीएल००५६०००१६७४, ०००२२५०, ०००२२६८ चिंचवड ०२०-२७३५७६६७ एफईडीजीएल००७१०००१५४१, ०००१५५३ ०००२१४७, ०००२१६० **डॉबिवली** ०२५१–२९५०८१४ / ९८२०१९८०१० **एफर्इडीजीएल०३८४**००००१३८, ००००१६२, ००००१६२ २०००१७०, ००००१७१, ००००१७२, ००००१७३, ००००१७५ **हडपसर** ०२०–२६८२५११ **एफर्इडीजीएल००५७**००१२३४, ०००१९८२ ०००१५६९, ०००१५७५, ०००१५८३, ०००१५८८, ०००१५९८, ०००१५९९, ०००१८५४, ०००१८७६, ०००१८७७, ०००१८७८ हिंगणा टी पॉईंट ७१२–२२३८५२६/८३९०४४१८८८/९३७३९७०११४/९९६०६३४२४८ **एफ्ईडीजीएल०३२७**०००११११, ०००११२५, ०००१६२२, ०००१६२४ ०००१६२७, ०००१६३२, ०००१६४२ **हपरी** ०२३०–२४५२९७७ **एफईडीजीएल०१२७**०००२९९८, ०००३०२९, ०००३०७२, ०००३७५२ ०००३७५१, ०००३७५५ <mark>इचलकरंजी</mark> ०२३०-२४३३४५६ **एफर्डडीजीएल००५३**०००३५७७, ०००३५९७, ०००३५९८, ०००३६६६ ०००३६८३, ०००३६९९, ०००३७१०, ०००३७१९, ०००३७२५, ०००३७२६, ०००३७२७, ०००४३८५, ०००४४१७, ०००४९६९, ०००५५०४३ २००५८३८ इस्लामपुर ०२३४२–२९५१११ एफईडीजीएल०३३०००१४९४, ०००१८३६, ०००१८४४, ०००१८५५ कळंबोली २२२७४२३३३०/८८९८७४३९९२ एफईडीजीएल००८४०००१२४० कल्याण पूर्व २५१२३६०७०६ एफईडीजीएल०१२४०००१५३९, ०००१८६४, ०००१८८२, ०००१८८६ कामोठे ७४४८८८०५३८ एफईडीजीएल**०१०६**०००१२८२ कर्जत ८१४९४७४६६२ एफईडीजीएल**०३९४**००००३१२ कात्रज ०००१८८२, ०००१८८६ कामाठ ७४४८८८०५२८ एफड्डाजाएल०१०६०००१८८२ कजत ८४४४७७६२६ एफड्डाजाएल०३४४००००२२५ काजत ०२०-२४४३७३७७७ एफर्ड्डीजीएल००५५०००२६८५, ०००२६८४, ०००२६९५, ०००२६६५, ०००२६६५५, ००००३०११ खोपोली २१९२२६३७२८ एफर्ड्डीजीएल०३३८०००१६४८, ०००१६४६, ०००१६५५ कोल्हापूर ०२३१-२६२४०७५ एफर्ड्डीजीएल०११९०००२२७८, ०००२२९५, ०००२३०४, ०००२३४४ मेडिकल स्क्वेअर ०७१२-२७५८४८४ एफर्ड्डीजीएल०३३३०००१०६७, ०००१३८०, ००१९५७ मिरा रोड ७४४८८८०५३७ एफर्ड्डीजीएल०१४३०००१०४३, ०००१०५८, ०००१३८१, ०००१३८३, ०००१३८७, ०००१३९८, ०००१६७६, ०००१६८८ **मिरज** ०२३३–२२२९८६२ **एफर्डडीजीएल००८६**०००२९७२, ०००२९८८, ०००२९९४, ०००२९९८ . २०३००३, ०००३०७०, ०००३०७९, ०००३०८९, ०००३०९६, ०००३०९८, ०००३१०७, ०००३११८, ०००३११९, ०००३८३४, ०००३८४३ ००३८५०, ०००३८५२, ०००३९१४, ०००४५७६, ०००४५८९, ०००४६१३, ०००४६१५, ०००४६२८ **नागपूर सीए रोड** ०७१२–२७६६३१: एफर्डडीजीएल०३६४००००२०४, ००००२३८, ००००४५१, ००००९६२ नालासोपारा पश्चिम ९३८४०००८११ एफर्डडीजीएल०१२९०००१२३९ ०००१२४०, ०००१२६९, ०००१३३१, ०००१७३३ नाशिक पंचवटी ०२५३–२५१००७७ एफर्डडीजीएल०३२९०००१६३५, ०००१६३५ ००१६८६, ०००१६८८, ०००१६९५, ०००१६९८, ०००१६९९, ०००१७००, ०००१७०६, ०००१७०९, ०००१७१५, ०००१७२४, ०००१७२७ ०००१७२८, ०००१७३०, ०००१७३३, ०००१७३४, ०००१७४०, ०००२६९८ नाशिक रोड ०२३५२–२२७००१ एफर्डडीजीएल०३३५०००१४२८ ०००१४३५, ०००१६६९ निगडी शाखा ९१५६३९७६७८ एफर्इंडीजीएल०३५००००००६, ०००००२० पनवेल ७४४८८८०८४ एफर्इंडीजीएल०७३०००१४१३, ०००१५७८ पेण ०२५३-२४६६९६१ एफर्इंडीजीएल०११४०००१२४०, ०००१९४४, ०००१९४४, ०००१९५५ राजारामपुरी ०२३१-२५५६५९५ एफईडीजीएल०१३७०००२५९४, ०००२५९७, ०००२६११, ०००२९१७, ०००३३६६ राजगुरू नगर ०२१३५-२२२२४७ एफईडीजीएल००८००००१३३५, ०००२१४२, ०००२१५५, ०००२१६७, ०००२१७४, ०००२१८५, ०००२१९४, ०००२१९१, ०००२२२२ ०००२६७२, ०००२६८७, ०००२६९७, ०००२७०३ स्लागिरी ९८२३१२२४२२ एफईडीजीएल०१५१०००३०९०, ०००३०९१, ०००३०९७ ००३१०३, ०००३१०६, ०००३११६, ०००३१२१, ०००३१२२, ०००३१२४, ०००३१३४, ०००३१३८, ०००३१४१, ०००३१४३, ०००३१४४ २००३१४९, ०००३१५१, ०००३१५२, ०००३१५३, ०००३१५४, ०००३१५६, ०००३१५७, ०००३१६५, ०००३१७०, ०००३१७१, ०००३१७२ ०००३१७६, ०००३१७८, ०००३१८४, ०००३१८६, ०००३१८८, ०००३१८९, ०००३१९०, ०००३१९४, ०००३६४४, ०००३६४७, ०००३६६४०, ०००३८५९, ०००३८७३, ०००३९०४ <mark>सांगली</mark> ०२३३–२३२००११ **एफईडीजीएल०१४०**०००२४७९, ०००२४८६, ०००२५१७, ०००२५२८ २००२५४२, ०००२५५१ <mark>सांगवी</mark> ०२०–२७२८३०१२ **एफईडीजीएल००७०**०००१७४५, ०००१७४७, ०००१७५७, ०००१७७५ ००१७९७, ०००२०६६, ०००२०७४, ०००२०७५, ०००२३२९, ०००२३४९ तळेगाव ०२११४ - २२४८२२ एफईडीजीएल**०११८**०००१३५९ ०००१३९१, ०००१४००, ०००१७६९, ०००२१७४, ०००२१९८ <mark>उल्हासनगर ९३८४०००९११ एफर्डडीजीएल०३३९</mark>०००११३४, ०००११३६ ०००११५०, ०००११६७, ०००११६९, ०००११९४, ०००१४९६, ०००१४८०, ०००१५०३, ०००१५०६ उताबाडी ०२५३ – २३९११७५ एफर्इंडीजीएल००८३०००१२६७, ०००१२९४, ०००१५९३, ०००१६२० <del>वसई</del> २५०२३५२९०० एफर्इंडीजीएल०**१५२**०००१६३८, ०००१६४९ ०००१६६४, ०००१६६६, ०००१९६१ विक्रोळी २२२५७७०००१ एफईडीजीएल००७७००००७४५, ०००९४५, ०००१४३९ विरार २५०२५२२०३० एफईडीजीएल०११३०००१६९५, ०००१६९८, ०००१७०३, ०००१७४१, ०००१७४१, ०००१७४२, ०००१७४७, ०००१७४७, ०००१७५५, ०००१७५६ ०००१७५८ विक्ठल मंदिर सोलापूर ०२१७–२९५०१५८ एफईडीजीएल०११५०००१६१९, ०००१६७२, ०००१६७३, ०००१६८३, ०००१७५०, ०२१९० वर्धा ०७१५२-२४५१९१ एफईडीजीएल०३६३००००५१९, ००००५२८, ००००५३२ येवला ०२५५९ **एफईडीजीएल०१३१**०००१०३९, ০০০१०४०, ০০০१०४४, ০০০१०५६, ০০০१०५७, ০০০१०५८, ০০০१०७१, ০০০१०८३, ০০০१०८६ ०१०८७, ०००१०८९, ०००१०९०, ०००१०९८, ०००११०४

काही असल्यास ठिकाण किंवा तारखेतील बदल आमची वेबसाईट www.fedfina.com वर दर्शविण्यात येईल. सर्व सहभागी होणाऱ्या बोलिदारांना त्यांच्याद्वा सादर केलेल्या बोली स्विकारणे किंवा नाकारण्याच्या संदर्भासह त्यानंतर कळविण्यात येईल. ज्या ग्राहकांना त्यांचे दागिणे सोडवायचे आहेत ते प्रयोज्य अर्ट आणि शर्तीच्या अधीन ०५-०३-२०२२ रोजी/किंवा पूर्वी ग्राहकांनी दागिणे तारण ठेवलेल्या शाखेत भेट देवु शकतात किंवा वरील नमुद क्रमांकावर संपर्व

सही/- प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. करिता दिनांक: २३-०२-२०२२

ठिकाण: महाराष्ट्र

दूर. क्र. ०२२ २६४३५८०६/०७, संपर्क : ९८२०२२१५४३/९९३०६ २१५४३

ईमेल : aniljakatdar@gmail.com